



Date: - 01/06/2022 To, Department of Corporate Services, BSE LIMITED, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 SCRIP CODE: 530843

The National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051 Fax No. – 6641 8125 / 26 SCRIP CODE: CUPID

SUBJECT: - NEWSPAPER CLIPPINGS OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND YEAR ENDED ON 31st MARCH, 2022

Dear Sir / Madam,

With reference to captioned subject enclosed herewith the Newspaper Clippings of Audited Financial Results for quarter and year ended on 31st March, 2022 published by the company in newspapers named as "Business Standard" (English Language) and "Maharashtra Times" (Marathi Language) dated 1st June, 2022.

This is for your information.

Please take the same on your records and acknowledge the receipt.

Thanking you.

For Cupid Limited

Saurabh V. Karmase Company Secretary and Compliance officer ECSIN: EA041701A000083921

CIN No.: L25193MH1993PLC070846

Factory & Registered Office:

A-68, M.I.D.C. (Malegaon), Sinnar, Nashik - 422113, Maharashtra, India Tel:+91 2551 230280 / 230772 / +91 7722009580 Email: info@cupidlimited.com, Website: www.cupidlimited.com

	the first bo	en sa fetti , en pre avatori dell'hiel is	वित्तीय निष्व	भषाचा अक		(प्रतिभाग मिळ	कत सोडुन र लाखांमध	
	अनु	net never interview and an arrivation of the second s	greet put three parts	तिमाही संपल	वर्ष र	संपले		
क्युपिड	क्रमांक	तपशिल	39/03/2022	39/92/2029	39/03/2029	39/03/2022	39/03/2020	
		and the second point there are the	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
लिमिटेड	9.	एकुण महसुल	\$`585'65	3,696.88	8,869.69	\$8.800 %.93	28,690. 03	
पुरुष/महिलांचे कंडोग्स , लुब्रिकेंट्स आणि इन विट्रो डायग्रोस्टिक्स (IVD) चे उत्पादक व निर्यातदार A-६८, M.I.D.C. (माळेषाव), सिन्नए, नाशिक - ४२२११३, महाराष्ट्र, छोन नं. :- +९१ २५५१ २३०२८०/२३०७७२, फॅक्स नं. :- +९१ २५५१ २३०२७९ ोन नं. :- एल२५१९३एमएच१९९३पीएलसी०७०८४६	२.	कर कालावधी पुर्वीसाठी निव्वळ नफा (अपवादात्मक आणि असामान्य बाबीपुर्वी)	६७६. ६२	358.49	636.99	2,842.20	३,८२०.१०	
	3.	कर कालावधी पुर्वीसाठी निव्वळ नफा (अपवादात्मक आणि असामान्य बाबीनंतर)	६७६. ६२	369.49	236.29	२,४५२. १०	३,८२०.१०	
	8.	कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नका	886.64	286'36	58.983	\$,656.65	2,696.38	
	ч,	कालावधीसाठी एकुण व्यापक उत्पन्न	४३०. ८३	२४९.३९	630.98	2,633.62	ર,૮७૨. ૧રૂ	
ई-मेल :- cs@cupidiimited.com वेक्साईट :- www.cupidiimited.com	अ)	भंरणा केलेले समभाग भांडवल	१,३३३. ८०	2,333. Co	१,३३३. ८०	१,३३३. ८०	१,३३३. ८०	
Our New Product	व)	ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकन राखीव वगळता राखीव ठेव.	terror and the	elestion B	And a	१२,८८४.७९	૧૧,૭૫૧, ૨૧	
	क)	प्रतिभाग मिळकत (दर्शनी मुल्य ₹ १०/- प्रत्येकी) i) बेसीक (र मध्ये) li) डायल्युटेड (र मध्ये)	ફે. ૬ ૪ ફે. ૬ ૪	१.८७ १.८७	8.64 8.64	શ્ર.૧૫ ૧૨.૧૫	78.63 78.63	

Name of Newspapers: - Business Standard (English) & Maharashtra Times (Marathi)

Date of Publication: - 1st June, 2022

२) संगालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२१-२२ करीता र ३. ५०/ प्रति रागभाग (३५%) अंतिम लाभांशायी शिफारस केली आहे.

क्युपिड लिमिटेड करीता

स्वाक्षरी/– प्रदिप कुमार जैन

स्वतंत्र संचालक

PREGNANCY HCG TEST KIT Por in Vitro Diagnostic Use Only IVD तारीख :- ३० मे, २०२२

VISCO TRADE ASSOCIATES LIMITED CIN: L57339WB1983PLC035628, Registered Office: 1, British Indian Street, Old Building, 1st Floor, Room No. 109, Kolkata- 700 069, Tel. No.: 033 40076175, Email: tradevisco@gmail.com, Website: www.viscotradeassociates.in Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") under Regulation 26(7) of the Securities and

Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulation 26(7) of the Securities and amendments thereto ["SEBI (SAST) Regulations"] of M/s. Visco Trade Associates Limited ("VTAL" or the "Target Company") in relation to the Open Offer ("Offer") made by Ms. Golden Goenka Credit Private Limited and Mr Rajeev Goenka (hereinafter collectively referred to as the "Acquirers") to the public shareholders of the Targe Company under Regulation 3(1) and 4 of the SEBI (SAST) Regulations.

Data	04.05.0000			⊢
Date	31.05.2022		1.	
Name of the Target Company	Visco Trade Associates Limited		2.	1
Details of the Offer pertaining to Target Company	This Open Offer is being made by the Acquirers pursuant to Regulation 3(1) and 4 of the SEBI (SAST) Regulations for the acquisition of 1790484		3.	
	(Seventeen Lakhs Ninety Thousand Four Hundred Eighty-Four) fully		4.	ĥ
	paid-up equity shares of Rs. 10/- each, representing 37.28% of the fully			a
	paid-up equity and voting share capital of the Target Company at a price of Rs. 37.50 (Rupees Thirty-Seven and Fifty Paise Only) per equity		5.	1
	share, payable in cash in terms of the SEBI (SAST) Regulations.			0
Name(s) of the Acquirers and PACs with the	M/s. Golden Goenka Credit Private Limited and Mr.Rajeev Goenka are		6.	1
Acquirers	the Acquirers. There is no Person Acting in Concert with the Acquirers.		7.	
Name of the Manager to the offer	VC Corporate Advisors Private Limited		1.	ľ
Members of the Committee of Independent Directors	Chairman: Mr. Niranjan Kumar Choraria		8.	
("IDC")	Member: Ms. Anju Gupta		9.	F
IDC Member's relationship with the Target Company (Director, Equity shares owned, any other contract /	All IDC Members are the Independent Directors of the Target Company. Except for being Directors of the Target Company, they have no other		10.	E
relationship), if any	relationship with the Target Company. They do not hold any equity			Ľ
	shares in the Target Company.		The	э;
Trading in the Equity shares/other securities of	No trading has been done by the IDC Members in the equity shares/		Dis	С
the Target Company by IDC Members	other securities of the Target Company since their appointment.		ww	w
IDC Member's relationship with the Acquirers	None of the IDC Members have any relationship with the Acquirers.		Pla	
(Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any.			Da	
Trading in the Equity shares/other securities of	Not Applicable		20	_
the Acquirers by IDC Members				-
Recommendation on the Open offer, as to whether	Based on the review of the Public Announcement, the Detailed Public	1	E	-
the offer, is or is not, fair and reasonable	Statement, the Corrigendum to the DPS and Letter of Offer issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers, the IDC Members	T	-	
	believe that the Open Offer is fair and reasonable.	1=	N	
Summary of reasons for recommendation	IDC believes that the Offer is fair and reasonable on the basis of the	GO		2
	following:			
	dated 27.01.2022, Detailed Public Statement (DPS) dated 03.02.2022,		Chie	
Lorent Letter of Offer (DLOF) dated 10.02.2022, the (LOF) dated 23.05.2022.	e Corrigendum to the DPS published on 23.05.2022 and Letter of Offer		der nmis	
IDC has taken into consideration the following for	making this recommendation:		ne su	
- The shares are frequently traded on the BSE L		No		
	price paid by the Acquirers in Share Purchase Agreement to the Sellers.	1	L	
•	ters as set out in Regulation 8(2) of the SEBI (SAST) Regulations 2011.	2	P	_
	cuments the members of the IDC are of the view that the Offer Price is in		-	_
	EBI (SAST) Regulations. However, it is advised to the shareholders to	3	0	
	vis-à-vis current share price and take an informed decision before	4	P	h
participating in the Open Offer.				
Details of Independent Advisors, if any.	None			
Any other matter to be highlighted	No		e: Be	
	king proper enquiry, the information contained in or accompanying this	clar	ifica	tic
	t and not misleading, whether by omission of any information or otherwise, closed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations.			
				-

Place: Kolkata

Date: 31.05.2022

For Visco Trade Associates Limited

Sd/ Niranjan Kumar Choraria

DIN: 03626290 Chairman- Committee of Independent Directors

KRYPTON INDUSTRIES LTD. CIN: L25199WB1990PLC048791

Redg. Office : Plot No.31 & 32, Falta Special Economic Zone, Sector - 1, 24 Parganas (S) Pin - 743-504 Head Office : 410, Vardaan Building, 25A, Camac Street, Kolkata - 700 016, Email id: krypton@kryptongroup.com

-											
	EXTRACTS OF THE AUDITE	D FINANC	IAL RESU	TS FOR T	HE QUARI	FER AND	YEAR END	DED 31.03.	2022		
											₹ in Lakhs
			S	TANDALOI	NE			CON	SOLIDATEI	2	
	PARTICULARS	QUARTER	QUARTER	QUARTER	YEAR	YEAR	QUARTER	QUARTER	QUARTER	YEAR	YEAR
		ENDED 31.03.2022	ENDED 31.12.2021	ENDED 31.03.2021	ENDED 31.03.2022	ENDED 31.03.2021	ENDED 31.03.2022	ENDED 31.12.2021	ENDED 31.03.2021	ENDED 31.03.2022	ENDED 31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,739.74	1,109.58	1,107.45	4,460.15	3,285.24	1,773.15	1,184.95	1,508.46	4,762.34	4,498.52
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and										
	Extraordinary items #)	391.84	50.34	9.85	503.46	18.28	392.73	46.73	(109.55)	482.11	215.18
3	Net Profit /(Loss) for the period before Tax (after Exceptional										
	and Extraordinary items #)	413.35	50.34	9.85	140.82	18.28	414.24	46.73	(109.55)	119.47	215.18
4	Net Profit /(Loss) for the period after Tax (after Exceptional and										
	Extraordinary items #)	374.39	46.34	5.25	89.86	25.68	375.28	38.93	(92.77)	68.51	188.22
5	Total Comphrensive Income for the period [Comprising Profit/										
	(Loss) for the period (after tax) and other Comphrensive Income										
	(after Tax)]	374.27	46.34	5.96	89.74	26.39	373.71	41.43	(76.92)	72.20	185.39
6	Equity Share Capital	1,469.71	1,469.71	1,469.71	1,469.71	1,469.71	1,469.71	1,469.71	1,469.71	1,469.71	1,469.71
7	Reserves excluding Revaluation Reserve as shown in the										
	Balance Sheet on previous accounting year	-	-	-	1,410.22	1,320.48	-	-	-	1,518.88	1,445.01
8	Earnings per Share (for continuing and discontinued operations)										
	(Face Value of ₹10/- each)										
1	Basic & Diluted (*Not Annualised)	*2.55	*0.32	*0.04	0.61	0.18	*2.55	*0.27	*(0.63)	0.48	1.17

GARMENT MANTRA LIFESTYLE LIMITED GARMENT MANTRA CIN: L18101TZ2011PLC017586

No.15, Murthys Plaza, Kariagounder Street, Khaderpet, Tirupur-641601. Tel No: +91-0421 2231896, +91-0421 2357140 E-Mail: info@junctionfabrics.in EXTRACT OF AUDITED FINANCIALS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022 (RAmount in Lakhs)

	Standalone Consolidate				olidated							
Particulars	Quarter Ended			Year to Date Year Ended			Q	uarter Ende	ed	Year to	o Date	Year Ended
Farticulars	31.03.22	31.12.21	31.03.21	31.03.22	31.03.21	31.03.21	31.03.22	31.12.21	31.03.21	31.03.22	31.03.21	31.03.21
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Income	2767.70	3196.19	4686.85	10410.55	10646.30	10646.30	5604.98	5750.07	5839.88	20411.45	16788.70	16788.70
Net Profit/(Loss) (before tax exceptional												
and/or Extraordinary items)	(396.27)	261.50	393.23	196.22	752.05	752.04	(528.07)	446.29	404.78	455.99	1098.54	1098.54
Exceptional items (Net)	0.07	-	-	0.07	-	-	0.07	-	-	0.07	-	-
Net Profit/(Loss) after tax (after exceptional												
and/or Extraordinary items)	(289.64)	193.51	275.60	148.80	546.59	546.58	(369.72)	334.77	278.01	358.48	785.08	785.08
Net Profit/(Loss) after tax from continuing												
operation (after exceptional items)	(289.64)	193.51	275.60	148.80	546.59	546.58	(369.72)	334.77	278.01	358.48	785.08	785.08
Net Profit/(Loss) after tax from discontinued												
operations (Net of Tax expenses)	-		-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net Profit/(Loss) after tax from continuing and												
Discontinued operation (after exceptional items)	(289.64)	193.51	275.60	148.80	546.59	546.58	(369.72)	334.77	278.01	358.48	785.08	785.08
Total Comprehensive income for the period	(168·97)	193.51	387.40	269.47	658.38	658.38	(341.31)	334.77	266.66	386.89	773.73	773.73
Paid up equity Share Capital (Face Value Rs.10/-)	1003.84	1003.84	1003.84	1003.84	1003.84	1003.84	1003.84	1003.84	1003.84	1003.84	1003.84	1003.84
Earnings per share(of Rs.10/- each)												
Basic and diluted(Rs)	-1.68	1.93	2.75	1.48	6.76	6.76	(3.40)	3.33	3.44	3.85	9.71	9.71

e above is an extract of the detailed format of quarter and year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and sclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Stock exchange website www.bseindia.com and Company's website w.garmentmantra.com By order of the Board

ace : Tirupur ite : 31.05.2022

N

GUJARAT STATE ELECTRICITY CORPORATION LTD. Vidyut Bhavan, Race Course, Vadodara, India – 390007. Ph. 91-265-6612133, Fax: 91-265-2341588 E-mail: ceppp.gsecl@gebmail.com Website: www.gsecl.in CIN: U40100GJ1993SGC019988 Tondor Do + DR/GEC/WIN/CUWAL/100_MW

Tender No : PP/RE/WIND/GUVNL/100 MW of Engineer (P&P), Gujarat State Electricity Corporation Limited invites For "Bid for Engineering, Supply, Procurement, Installation, ssioning, Comprehensive O&M of 100 MW (+5%) Wind Power Project litable site(s) in the state of Gujarat.

	· · · ·	
No	Particulars	Date & Time
1	Last date for submitting Pre bid query	01.06.2022
2	Pre-Bid Meeting :	03.06.2022 (Off line)
3	Online bid submission	12.06.2022 16.00
4	Physical bid submission	12.06.2022 17.00
	(Contact details : Sh P R Chaudhary Sh Ujit Shukla: 9687663 e: Be remain updated with above Web Sites fications etc. till opening of Tender. Sd/- (D M Je Gujarat State E	3082)

	JAYANT AGRO-C Leadership th CIN: L2410 Regd. Off: 701, Tower "A", Peninsula Business Park Email: investors@jayantagro.com, Website: www	wough In 0MH1992PLC0 , Senapati Bap	novation 066691 at Marg, Lowe	r Parel (West)	, Mumbai 400	
	EXTRACT OF AUDITED STA FOR THE QUARTER AND Y	ANDALO	NE FINAI	ICIAL RE	SULTS	
Sr.	Particulars		Quarter Ende			(₹ In Lakh Ended
No.		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
1	Total income	29,927.32	27,945.20	21,474.29	1,08,907.14	67,777.74
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,831.48	2,611.14	2,565.18	10,355.47	4,493.76
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,831.48	2,611.14	2,565.18	10,355.47	4,493.76
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,136.64	1,925.77	1,942.89	7,700.19	3,360.12
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	2,069.27	1,979.36	1,816.06	7,688.67	3,863.25
6	Equity Share Capital	1,500.00	1,500.00	1,500.00	1,500.00	1,500.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)		_		37,165.14	29,776.47
8. (i)	Earnings Per Share (before extraordinary items) (Face Value of Rs. 5/- each) Basic : Diluted:	7.12	6.42	6.48	25.67	11.20
8 (ii)	Earnings Per Share (after extraordinary items) (Face Value of Rs. 5/- each) Basic :					
	Diluted :	7.12	6.42	6.48	25.67	11.20
	EXTRACT OF AUDITED CON FOR THE QUARTER AND Y	SOLIDA (EAR EN	TED FINA DED 31 st	NCIAL R MARCH	RESULTS , 2022	

Sr.	Particulars	Quarter Ended Year End					
No.		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
1	Total income	59,403.43	71,280.55	48,466.18	2,59,072.51	1,64,021.	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,332.36	3,089.38	3,280.53	12,397.26	7,056.	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,332.36	3,089.38	3,280.53	12,397.26	7,056.	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,527.00	2,283.42	2,430.36	9,238.75	5,264.	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	2,528.78	2,349.12	2,237.18	9,257.26	6,056.	
6	Equity Share Capital	1,500.00	1,500.00	1,500.00	1,500.00	1,500.	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)	_	_	_	45,136.90	36,567.	
8. (i)	Earnings Per Share (before extraordinary items) (Face Value of Rs. 5/- each) Basic :						
	Diluted:	8.11	7.32	7.70	29.53	16.	
8 (ii)	Earnings Per Share (after extraordinary items) (Face Value of Rs. 5/- each)						
	Basic :						
	Diluted :	8.11	7.32	7.70	29.53	16.	

on 31st March, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

-SD

Prem Aggarwal Managing Director, DIN No: 02050297

	basic & Diluteu ("Not Annualiseu)	2.55	0.52	0.04	0.61	0.10	2.55	10.27	(0.05)	0.40	1.1/
<u> </u>	lotes:										
	1) The above is an extract of the detailed format of Quarte	rly/Yearly Re	sults filed v	vith the Stoc	k Exchanges	under Regu	lation 33 o	f the SEBI (I	Listing Obliga [.]	tions and Di	isclosure
- Li	Requirements) Regulations, 2015. The full format of the	quarterly/ A	Annual Fina	ncial Results	s are availabl	le on Stoc	k Exchange	Websites	(www.bseind	ia.com) and	d on the
	Company's Website (www.kryptongroup.com).						-				
									for & on	behalf of th	ne Board
										(JAY SINGH	
·	Place : Kolkata									Managing	
	Date : 30.05.2022									DIN: 0	0467932
_											

- 2015. The full format of standalone and col blidated results of the Company vear ended 31st March. 2022 are available to the investors at websites and www.nseindia.com.
- 2. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on May 30,2022.

For Javant Agro-Organics Limited

Sd/-
Abhay V. Udeshi
Chairman
DIN : 00355598

	EXT	RACT OF AUDITED FINAN		ILTS FOR TI RCH, 2022	-			
				UARTER EN		(Rs. in Lacs except EPS) YEAR ENDED		
	SR.	PARTICULARS	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
CUPID	No.		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
LIMITED	1	Total income	3,242.62	3,698.14	4,169.69	13,704.73	14, 890.03	
Manufacturer & Exporter of Male Condom, Female Condoms,	2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	676.62	369.59	836.29	2,452.10	3,820.10	
Water Based Lubricant and In Vitro Diagnostics (IVD)		Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	676.62	369.59	836.29	2,452.10	3,820.10	
A-68, M.I.D.C.(Malegaon), Sinnar,	4	Net Profit for the period after tax	418.85	249.39	647.48	1727.94	2,898.34	
Nashik-422 113, Maharashtra, India, Tel No.: + 91 2551 230280 / 230772, Fax:+ 91 2551 230279	5	Total Comprehensive Income for the period	430.83	249.39	630.24	1733.81	2,872.13	
CIN No.: - L25193MH1993PLC070846 E-mail: cs@cupidlimited.com	А	Paid up Equity Share Capital	1,333.80	1,333.80	1,333.80	1,333.80	1,333.80	
Website: www.cupidlimited.com Our New Product	В	Reserves excluding Revaluation Reserve as per balance sheet	_	—	_	12,884.79	11,751.21	
	c	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each) i] Basic (Amount in INR) ii] Diluted (Amount in INR)	3.14 3.14	1.87 1.87	4.85 4.85	12.95 12.95	21.73 21.73	

Place - Mumbai Date - May 30, 2022

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on company's website at www.cupidlimited.com and on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

2] Final Dividend for FY 2021-22 of Rs. 3.50 Per equity share (35%) is recommended by the Board of Directors.

For CUPID LIMITED Sd/-Pradeep Kumar Jain **Independent Director**

In case of any queries/clarifications on the subject matter and the Rules, shareholders must contact:
The Company's Registrar and Transfer Agents at M/s KFin Technologies Limited (Erstwhile Kfin Technologies Private Limited), Mr. D. Suresh Babu, Selenium Building, Tower-B, Plot No 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddi, Telangana India - 500 032. Tel.: 040- 7961 1000; Fax: 040-6716 1553; Toll Free No.: - 1800 309 4001; Email: einward.ris@kfintech.com.
For Asian Hotels (East) Limited

Sd/-Saumen Chatterjee Place: Kolkata Chief Legal Officer & Company Secretary Date: 31st May, 2022

Asian Hotels (East) Limited CIN No. L15122WB2007PLC162762 Read. Office: Hvatt Regency Kolkata. JA-1, Sector-III, Salt Lake City, Kolkata 700 106, W.B., India Phone: 033 6820 1344/46, Fax: 033 2335 8246, Email ID: investorrelations@ahleast.com ; Website: www.ahleast.com NOTICE TO SHAREHOLDERS Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority

(Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules"), the unclaimed dividend for the financial year ended 31st March, 2015 and the

corresponding equity shares of the Company in respect of which dividend remained unclaimed/unpaid for seven consecutive years will be due for transfer to the IEPF on

The concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF must take note that (i) individual communication in this regard has already been sent to your latest

registered address and relevant details in this regard is available on the Company's website www.ahleast.com, (ii) The original share certificate(s) registered in your name will stand

f no valid claim is received on or before 25th August, 2022 the Company will proceed

to transfer the liable equity shares and the unclaimed dividend for the financial year ended 31st March, 2015 in favour of IEPF authority without any further notice. Shareholders may

note that after the transfer of shares any corporate benefit arising out of such shareholding

in the Company shall also be credited in favour of IEPF and the voting rights on such shares

Shareholders may also note that no claim shall lie against the Company in respect of the

unclaimed dividend and shares transferred to IEPF. Shareholders can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority by following the guidelines as

specified in Rule 7 of the IEPF Rules, details of which are available at the IEPF website

automatically cancelled and be deemed non-negotiable.

shall remain frozen till the rightful owner claims the shares.

5th September, 2022.

www.iepf.gov.in.

CupiSU



For In Vitro Diagnostic Use Only IVD

Place: Mumbai Date: 30th May, 2022









